

दहीहंडी उत्सवामध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या
सहभागास बंदी असणेबाबत .

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: P/L-२०१६/प्र.क्र.५५/का-०३
नवीन प्रशासन भवन, तिसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: २९ जून, २०१६.

वाचा :-

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांनी केस नं २०५/२०१३-१४ मध्ये
दिनांक १४.०७.२०१४ रोजी दिलेले आदेश.

शासन परिपत्रक :-

दहीहंडी उत्सवाबाबत मा.उच्च न्यायालय येथे दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक
५६/२०१४ या न्यायालयीन प्रकरणामध्ये दहीहंडीमध्ये सहभाग घेणाऱ्या मुलांच्या वयाबाबत असणाऱ्या
शासन परिपत्रकामध्ये १२ वर्षांवरून १८ वर्ष असा बदल करणेबाबत मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक
११.०८.२०१४ अन्वये आदेश दिले होते. तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक १४.०८.२०१४ च्या
आदेशान्वये सदर आदेश निलंबित करण्यात आले आहेत. तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने
केस नं.२०५/२०१३-१४ मध्ये दिलेले आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाच्या
दिनांक १४.०८.२०१४ च्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने केस
नं.२०५/२०१३-१४ मध्ये दिनांक १४.०७.२०१४ च्या आदेशान्वये दहीहंडी उत्सवामध्ये बारा वर्षांखालील
मुलांचा सहभाग करू नये असे आदेश दिले आहेत. सदर निर्देशानुसार दहीहंडी या खेळ प्रकारात १२
वर्षांआतील मुलांच्या सहभागास बंदी घालण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२८१७४७१८५४३० असा आहे. हा आदेश
डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,

२. संचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई.
३. सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई.
४. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे.
५. सर्व उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व जिल्हाधिकारी
७. सर्व विभागीय महिला व बाल विकास अधिकारी,
८. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
९. निवड नस्ती / का-३